NAKODA GROUP OF INDUSTRIES LIMITED

Plot No. 239, South Old Bagadgani, Small Factory Area, 4+91 712 2778824 Nagpur 440 008. Maharashtra, INDIA.

CIN Number: L15510MH2013PLC249458

+91 712 2721555

info@nakodas.com www.nakodas.com



Date: - 27th May, 2024

To,

National Stock Exchange of India Ltd. (NSE Ltd)

Exchange Plaza, 05th Floor, Plot No. C-1, Block G,

Bandra Kurla complex, Bandra (E) Mumbai – 400051

NSE Scrip Code: - NGIL

BSE Limited (BSE Ltd)

Listing / Compliance Department, Phiroze jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400001

BSE Scrip Code:-541418

Sub: - Submission of Newspaper Advertisement with respect to publication of Standalone Audited Financial Results for the Quarter & Year ended 31st March, 2024.

Dear Sir/Madam,

Pursuant to regulation 47 and other applicable provisions of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015, we enclosed herewith the Newspaper publication copies of the extract of Standalone Audited Financial Results for the Quarter & Year ended on 31st March, 2024, published in below mentioned Newspapers on Sunday, 26th May, 2024.

- 1. English Daily: "Indian Express" Dated 26.05.2024.
- 2. Regional Language Daily: "Loksatta" Dated 26.05.2024.

You are requested to please take the note of same in your record.

Kindly acknowledge the receipt of the same.

For Nakoda Group of Industries Limited

Pravin Choudhary Managing Director DIN: 01918804

Encl: - As Above

BAJAJ GLOBAL LIMITED CIN: 151900MH1985FLC386519 gl. Offic: Imambada Road, Naguri - 440 018 (MS) Fi: 0712-2720017 - 75 Fax: 0712 - 2723068 www.bajajigloballtd.com E-mail : cs@bajajngn.com

QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED 31ST MARCH, 2024 (Rs in Lakhs)						
Particulars	Quarter Ended			Year Ended		
	Three Months ended 31.03.2024 (Audited)	Preceding Three Moeths ended 31.12.2023 (Unaudited)	Corresponding Three Months ended in the previous year 31,03,2023 [Audited]	Year ended 31.03.2024 (Audited)	Previous Year ended 31.03.2023 (Audited)	
Total Income from Operations (Net)	10.47	15.88	6.74	49.30	45.96	
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	13.77	(5.33)	(0.28)	16.28	13.93	
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	13.77	(5.33)	(0.28)	16.28	13.93	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	30.52	(3.90)	87.40	32.38	97.79	
Total Comprehensive Income(TCI)- (After Tax)	1.39	67.79	288.94	140.28	536.30	
Equity Share Capital (Face Value of Rs 10/- each)	74.25	74.25	74.25	74.25	74.25	
Reserves (excluding Revaluation Reserve)	-			2022.58	1882.80	
Earning Per Share (F. V. of Rs 10/- each) Basic & Diluted	0.19	9.13	38.91	18.89	72.23	

SARDA

SARDA ENERGY & MINERALS LIMITED

Regd. Office: 73A, Central Avenue, Nagpur - 440 018 website: www.seml.co.in email: cs@seml.co.in Ph: 0712-2722407 CIN: L27100MH1973PLC016617

Extract of Consolidated financial results for the Quarter and Year Ended March 31, 2024

					i ciore except i	
_	QUARTER END					
Sr	Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
No.			Unaudited		Aud	ited
1.	Total Income from Operations	889.25	925.39	1,076.27	3,868.13	4,211.90
2.	Net Profit /(Loss) for the period (before Tax,					
닏	Exceptional and / or Extraordinary items)	121.79	144.86	164.74	670.28	806.84
3.	Net Profit /(Loss) for the period before Tax (after					
ட	Exceptional and / or extraordinary items)	120.66	143.08	164.74	667.37	806.84
4.	Net Profit /(Loss) for the period after Tax (after					
<u> _</u>	Exceptional and / or extraordinary items)	87.99	114.45	114.91	524.04	603.98
5.	Total Comprehensive Income for the period					
i	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)					
i	and Other Comprehensive Income (after tax)]	96.66	113.87	114.57	531.09	602.88
6.	Equity Share Capital	35.24	35.24	35.24	35.24	35.24
7.	Earnings Per Share (of 7 1/- each)					
ļ.	a) Basic	2.68	3.32	3.44	14.84	16.99
ı_	b) Diluted	2.68	3.32	3.44	14.84	16.99

I) The above is an extract of the detailed format of Caustra and New Erickdon on S16 Mache 2004. Financial Results filled with the Stock Archinges usual frequention and S on the S8E (Institute operations and Section Devictions Results use and Home for the Common of the Caustra and Year Ended Financial Results are available on the Stock Exchange websites, (www.nesindia.com) and People Company's websited (even senior Company's vesible (even senior Company). The board of Directors have recommended dividend of Rs. 17 per share is, 100% for the year ended March 31, 2024 subject to convoid of the Mombes Arching Area (all Sections) Area (all Sections).

c) The Key standalone financial result are given below:					
		WARTER END	ED	YEAR	ENDED
Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023

(Unaudited) (Audited)
670.01 657.26 815.65 2,733.45 3,020.45
144.36 147.42 201.50 616.81 846.77
101.07 112.76 148.62 465.87 638.41 FOR AND ON BEHALF OF BOARD OF DIRECTORS P.K. JAIN WHOLETIME DIRECTOR & CFO

NAKODA GROUP OF INDUSTRIES LIMITED

gistered Office: Plot No. 239, South Old Bagdganj, Small Factory Area, Nagpur - 440008, Email: info@nakodas.com CIN NO.: L15510MH2013PLC249458 Website: www.nakodas.

					(Rs. In Lakhs	except EPS)
S.			Quarter Endec		Year Ended	
No.	Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	1,065.82	1,445.97	1,265.36	4,713.3B	5,466.78
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-171.02	-71.7	24.95	-285.95	118.23
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-171.02	-71.7	24.95	-285.95	118.23
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-125.17	-54.18	15.84	-211.69	91.16
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-126.97	-53.43	17.70	-211.26	93.4
6	Equity Share Capital	1,272.51	1,272.51	1,113.45	1,272.51	1,113.45
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	0	0	0	663.84	457.59
8	Earnings Per Share (for continuing and discontinued operations) -					
	Basic Diluted	-1.05 -1.05	-0.45 -0.45	0.14 0.14	-1.77 -1.77	8.0

Ideals.

The blove is an extract of the detailed format of Duarterly & Your ended Francial Results filed with the Stock Exchanges
Regulation 350 the SES III, storing and other Disclosure Regulation (1981). The full format of the Quarterly & Your Fire
Regulation 350 the SES III, storing and other Disclosure Regulation (1981). The full format of the Quarterly & Your Fire
Operation (1981) are available on www.neight.gia.com and on Company weekles www.neight.gia.com and on Worth participation of the Company weekles www.neight.gia.com and www.neight.gia.com and on Company weekles www.neight.gia.com and www.neight.gia.com and on Company weekles www.neight.gia.com given your participation of the Company of th

rman & Managing Di (DIN:- 01918804)

PIX TRANSMISSIONS LIMITED

REGISTERED OFFICE: J-7, M.I.D.C., HINGNA ROAD, NAGPUR - 440016 CIN L25192MH1981PLC024837



SMFG India Home Finance Company Ltd. SMFG India Home Finance (Formerly Fullerton India Home Finance Grihashakti • corporate. Ott. ± 503 & 50, 19 Floy, G-Block, Policy Biology, Biol Main Flood, Bind Middle Companies of the Companie Regd. Off. Megh Towers, Ft. 3, Obt No. 307, New No. 165, Ponnandlee High Road, Maduracoyal, Ch
 SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY IES
 THE DATE THY SOD SALE OF IMMOVABLE PROPERTY IES SALES OF ICE OF SALES OF SALES OF ICE OF SALES OF SALES OF SALES OF SALES OF SALES OF ICE OF

9. M.	Name of the Borrower(s) / Guarantor(s) LAN	Description of the Properties	Reserve Price (In ?) Earnest Money Deposit (In ?)	Date & Time of E-Auction	Date of EMD Submission
ľ	LAN: 604807510132185 & 604807210132154	All That Piece & Parcel of Land Admeasuring 765 Sq. Fi. (71.01 Sq. Mtr.) Out of Layout Plot No. 43 From Field Survey No. 425 (Old Field Survey No.	5,80,000/-		
01,	Mr. Praween Punamchandra Bhattad §h. Mr. Punamchandra Shankarisiji Bhattad Mrs. Manda Punam Bhattad Om Jay Jagdish General Stores	508) of Moule Tiwasa, Pagane Kurina, To, Tiwasa, District Armavati-144 903. & House Constructed Upon the plat Described above and Having Built Up Area 63.29 Sg., Mrt. Within The Panchayat Samith Tiwasa. * Surrounded By Boundries - Fast: Plot Ro. 42 of Shrl. Boke: "West: Plot No. 44; "North: Layout Road; * South: Plot No. 38.	58,000/-	12.06.2024 at 11.00 a.m. to 01.00 p.m.	11.06.2024
02	LAN: 604738010870334 1. Mukesh Dharmpal Pasvan 5/h. Dharmpal Kantaprasad Paswan 2. Chourasiya Dharmpal Paswan	Apartment No. 102, On 1" Floor, On Plot No. 1, & Plot No. 2, Building Styled As Crown Palace, P.H. No. 15, Kh. No. 123, Mouzabhigaon, Situated At Shivgangasq., Bhilgaon, Within Limits Of G. P. Bhilgaon, Tah, Kamotee & Dist	1,20,000/-	at	11.06.2024

For the Indian Intelligent.

Authorized Officer, SMFG India Home Finance Compa

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2024
 Quarter Ended
 Year Ended
 Quarter Ended
 Year Ended

 31.03.2024
 31.12.2023
 31.03.2023
 31.03.2024
 31.03.2024
 31.12.2023
 31.03.2024
 31.03.2024
 PARTICULARS No.

1 Total Income from Operations
2 Net Profit(Loss) for the period (before Tax, Esceptional and/of Extraordinary Items).
3 Net Profit(Loss) for the period before Tax (after Exceptional and/of Extraordinary Items).
3 Net Profit(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items).
3 Net Profit(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items).
5 Total Comprehensive Income for the period (Lomprising Profit(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) and Other Comprehensive Income (after tax).
5 Equity Share Capital

7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year
5 Earning Per Share Audited 47353.78 Audited Audited Unaudited Audited Audited Audited 46391.46 13559.33 13316.09 13448.087 51175.76 49979.73 Audited Unaudited Audited 12453.94 12515.96 12632.08 3082.99 3039.99 2535.6642 11070.51 2871.37 2230.78 7404.63 2988.86 2871.37 2230.78 10442.36 7404.63 3082.99 3039.99 2535.6642 11070.51 8650.82 2397.26 2130.44 1667.07 7921.03 5539.15 2443.21 2203.22 1910.03 8298.77 6481.78 2673.57 2031.41 5143.01 1362.41 1362.41 1362.41 1362.41 1362.41 1362.41 1362.41 1362.41 1362.41 1362 41 44614.22 37531.49 47906.91 40436.93 Earning Per Share
(a) Basic
(b) Diluted 15.64 15.64 12.24 12.24

Notes:

1) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of BSE at www.bseindia.com, on NSE at www.nseindia.com and Company's website at www.pixtrans.com.

For Pix Transmissions Limited.

(Amarpal Sethi Chairman & Managing Directo DIN 00129462



READ Express CAREERS

Every THURSDAY in The Indian Express,

The Financial Express and Loksatta

CAUTION NOTICE

Under instructions of my client. Add. a. Hwant Raggur-02, I am issuing this notice i response to the Public Auction Notice issued on 12.0 A 2024 by the Bank of Maharashirz Zonal Office, Chandragur for Sale of Immovable properties in the Account of Ms Trupati Constructions (Prop. Mitin Subhash Sharma), in the said Notice properties of my client situated at thren Nagpur, by way of present notice the same i strongly denied and objected.

strongly derived and objected.
The seal auctions sealbouled of natine 27.05.2024, the Public at large here by informed that, the said Alc is nothing but a grave flead committed by said Nillin Sharma with Bank of Maharsahra as well as with my client. The 1st properly microrized in the Notice solution of Intal Calpilla is having multiple agreements and under investigations of fraud Southers of Intal Calpilla is having multiple agreements and under investigations of fraud Southers of Intal Calpilla is having multiple agreements and under investigations of fraud Southers of Intal Calpilla is having multiple agreement with caupit of Intal Calpilla is the Southers of Intal Calpilla is seal tested before the Southers of the Southers of Intal Calpilla is the Southers of Intal Calpilla



OTHERS

JOBE B - COM Graduates with 3-4 years of experience in accounts, TDS, GST, and income tax. Salary negotiable. Location: C A Firm, Ambernath (E). Email: deepaahire2009@mail.com - smailto:deepaahire2009@mail.com>.

MATRIMONIAL GROOMS WANTED

BENGALI

33+, 5'3", Engineer, 14 LPA, Bangalore, lookir for well- educated, teetotaler, working grooms. Contact . 7487846659

SMALL ADVT. BIG RESPONSE -Contact-0712-2236897 0712-2236873

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verifits contents. The Indian Express (P) Limited cannot be contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in

वजन कमी होत नसले तरी व्यायाम करणे थांबवू नका!



नवी दिल्ली : वजन कमी न डाल्यास व्यायाम करणे अनेक जण थांबवितात. मात्र, तुम्ही असे अजिबात करू नका, कारण ती तुमची चूक असेल. वजन कमी होत नसले तरी व्यायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे अभ्यासात समोर आले

याबाबत 'इंटरनॅशनल जर्नल ऑण्ड पब्लिक हेल्थ'मध्ये

याबाबतचा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, लठ्ठ प्रौढांमधील अनेक महत्त्वाच्या आरोग्य स्थितींसाठी शारीरिक हालचाली फायदेशीर आहेत.

काही लोक व्यायाम करूनही वजन कमी होत नसल्याची तक्रारी करतात. मात्र, अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी म्हटले आहे की, हार मानु नका आणि व्यायाम करत राहा वजन कमी करण्याची इच्छा ही लोकांसाठी व्यायामाची मुख्य प्रेरणा आहे. परंत केवळ

व्यायामाचा उद्देश नसावा असे संशोधकांनी म्हटले आहे नियमित व्यायाम हा

भारोग्यासाठी फायद्याचा आहे. रक्तदाब कमी होतो, एचबीए १सी बाढते, चांगले कोलेस्टेरॉल वाढते, झोपेची गुणवत्ता सुधारते. नैराश्याची लक्षणे कमी होतात. मधुमेह, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका याचा धोका कमी होतो आणि स्नायंची वाका कमा हाता आण स्नायूचा ताकद वाढते. यामुळे अकाली मृत्यूचा धोका कमी होतो, आरोग्य सेवेचा खर्च कमी होतो आणि



एसएमएफजी दंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड

(पूर्णीयो फुलस्टन हेरिया होग फायनान्स कंपनी लिमिटेड) कोर्मीट कार्यालय 503 व 504, प्रणाव पत्तल, जी ल्लंड, स्टायल मीजमी, मीकसी मेन ग्रेड, खंड कुले कोप्लेस, गाँड कोर्मीट कार्यालय 503 व 504, प्रणाव पत्तल, जी लंड के स्टायल मीजमी, मीकसी मेन ग्रेड, खंड कुले कोप्लेस, गाँड मूर्व कार्यालय, चेप रॉवर्स, किया नकल, जुब क 307, नवा क. 165, मुनमाई छव वेद, मृहक्वेशल, पेसर्ट 600 095

अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी विक्री सूचना

अ. क्र.	कर्जदार / जामीनदाराचे नाव कर्ज खाते क्र.	मालमत्तांचे वर्णन	आरक्षित किंमत बयाणा रक्कम	ई-लिलावाचा दिनांक व वेळ	चवाणा स्क्रम सादरीकरण
1	कर्ज खाते क. 604807510132185 & 604807210132154 1. श्री, प्रतीण पुनमर्थेद भट्टह व्यक्तिणी नात श्री, पुनमर्थेद श्रोकरलालजी भट्टह 2. श्रीमती मेदा पूनम भट्टह 3. ओम जब जगदीश जनरल स्टोअमं	केलेल्या प्लॉटवर जांधलेले घर ज्याचे जिल्ट-अम क्षेत्रफळ 63.29 ची.मी., पंचायत समिति तिवासा यात. चतु :सीमाः		12.06.2024 केवी स. 11.00 वे दु. 01.00 वालेक्वेव	11.06.2024
2	कर्ज खाते क्र. 604738010870334 1. मुकेश धर्मपाल पासवान वडिलांचे नाव धर्मपाल कांताप्रसाद पासवान 2. चौरसिवा धर्मपाल पासवान	सर्वनिका क. 102, चित्रना मजता, प्लॉट क. 1 आणि प्लॉट क. 2, क्राअन पेंसेस या इमारतेत, प.इ.क. 15, ख.क. 123, मीजा पिल्लात, शिवरोग, भिल्लात, ग्र.प. पिल्लाव यांच्या हवीत, तह. कामदी आणि जिल्हा		12.06.2024 रोजी स. 11.00 ते दु. 01.00 वाजेपर्यंत	11.06.2024

ाक्षणाच्या अध्य त का वातानानुका अकृत सारच आजवा / मुख्या सम्यवस्था युवा स्वावहर्यानी तिकार दिलेला और स्वित्सा स्वावहर्यानी सारकार दिला अध्यानी स्वावहर्यानी सारकार दिला अध्यानी सारकार स्वावहर्यानी सारकार दिला अध्यानी सारकार स्वावहर्यानी सारकार स्वावहर्यानी सारकार स्वावहर्यानी सारकार सारका

NAKODA GROUP OF INDUSTRIES LIMITED

Extract of Audited Financial Results for the Quarter & Year ended March 31, 2024

1.065.82

-171.00

-171.02

-125.17

-1.05 -1.05

भारतात दरवर्षी साडेसहा लाख हेक्टरवर जंगलतोड

अन्न आणि कृषी संस्थेच्या अहवालातील तपशील

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नागपूर: भारतात २०१५ ते २०२० या कोलावधीत दरवर्षी सहा लाख ६८ हजार हेक्टरवर जंगलतोड करण्यात आली. ही जंगलतोड जगभरातील जंगलतोडीच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकाची आहे. अन्न आणि कषी संस्थेच्या अहवालातन हा तपशील समोर आला आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने याच आंकडेवारीचा हवाला देत केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयावर ताशेरे ओढले आहेत

वृक्षतोडीच्या एका प्रकरणाची सुनावणी करताना राष्ट्रीय हरित

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सचिवांसह नुकसानाबाबत उत्तर मागितले आहे. तसेच २००० दर्शवणारा अहवालदेखील फॉरेस्ट सर्व्हें ऑफ इंडियाच्या

न्यायाधिकरणाचे न्यायमुर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने सांगितले की, जागतिक वन निरीक्षण तपशिलानुसार, २००१ ते २०२३ दरम्यान झालेल्या सर्व ६० टक्के नुकसान पाच राज्यांमध्ये आहे.



हजार ६०० हेक्टरच्या तुलनेत सर्वाधिक तीन लाख २४ हजार हेक्टर वृक्ष आच्छादनाचे नुकसान

• मिझोरामने तीन लाख १२ हजार

vs किसोर गिरी cess id-/2024 पेसी दिमांक

न्यायाधिकरणाने केंद्रीय सरकारी अधिकाऱ्यांकडून गेल्या दोन दशकांत अनेक दशलक्ष हेक्टर वक्षआच्छादनाच्या कथित सालापासनच्या वनक्षेत्राची स्थिती

संचालकांकडून मागवला आहे. याबाबत राष्ट्रीय हरित वृक्ष आच्छादनाच्या नुकसानापैकी



हेक्टर, अरुणाचल प्रदेश दोन लाख ६२ हजार हेक्टर, नागालॅंड दोन लाख ५९ हजार हेक्टर आणि मणिपूरने दोन लाख ४० हजार हेक्टर जमीन गमावली.

• त्यामुळे न्यायाधिकरणाने केंद्रीय पर्यावरण. वने व हवासान बटल विभागाचे वन व हवामान बदल विमाणि सचिव, भारतीय सर्वेक्षणाचे संचालक आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव यांना जाब विचारला आहे

SOMAIYA



UG Programmes

 Bachelor of Architecture
 B.Tech. in Civil Engineering Integrated MBA (BBA + MBA)

PG Programmes

MBA
 Sustainable Energy Management |
 Environmental Sustainability | General |
 Family Business & Entrepreneurship

Master of Planning (Urban Planning)

Construction Technology & Management | Infrastructure Project Management

*In Collaboration with LARSEN & TOUBRO

DECADES OF LEGACY

Reputed for employability in one of the growth sectors of India i.e, CRIP (Construction, Real Estate, Infrastructure, and Project Management) Sector and Allied Businesses, NICMAR has served the Indian Construction Industry by providing highly skilled and responsible built environment

OPEN

34+

For eligibility, selection criteria & other details visit: www.nicmar.ac.in Contact: +91 20-66859271/333/270/166 | WhatsApp Number: +91 7391077714/11 Email: admission.support@pune.nicmar.ac.in



Ministry Of Health Of Russia

SMOLENSK STATE MEDICAL UNIVERSITY, RUSSIA

104 YEARS OLD MEDICAL UNIVERSITY, RUSSIA

Invites 104 YEARS OLD MEDICAL UNIVERSITY

Invites 105 Years 1

redum shrong gratisates on an Longin medical occupage (which was also so conducts McIScreening Feet confirming).

SPECIAL HOSTELS ONLY FOR MICH. AN STUDENTS (ESST HOSTELS IN SPECIAL HOSTELS ONLY FOR MICH. AN STUDENTS (ESST HOSTELS IN SPECIAL HOSTELS ONLY FOR MICH. AND STUDENTS (ESST HOSTELS IN SPECIAL HOSTELS ONLY FOR MICH. SPECIAL HOSTELS ONLY FOR YEAR OF MICH. SPECIAL HOSTELS ONLY FOR YEAR OF MICH. SPECIAL HOSTELS ONLY FOR MICH.

(before Tax, Exceptional and/or Extraordina Net Profit / (Loss) for the period before tax

(after Exceptional and/or Extraordinary Ital Net Profit / (Loss) for the period after fax (after Exceptional and/or Extraordinary Ital Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period and Other Comprehensive Income (after tall the Comprehensive Income).

ehensive Income (after tax)]

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.

n the Audreo personal Famings Per Share (for continuing and discontinued operations)

जाहीर सूचना

एसबीआवर्केप सिक्युरिटीज लि. ''एसएसएल'' या कंपनीमध्ये रोजगार निळविण्याकरिता समाजकंटकांकडून खोटी व फसबी आश्वासने

ा-भारत (1910) "प्राप्तास्त्र 'जा निशेष्णक आहे आहे हो, सही आह अंक्षित क्षेत्रकार 'प्राप्तास्त्र' 'जा हम्म-रिवेक्षीत हिस्सी-रेसी केंद्रिक्ती मापूर कर हो निर्माणक क्षेत्रकार 'प्राप्तास्त्र' 'जा हम्म-रिवेक्षीत हिस्सी-रेसी केंद्रिक्ती मापूर कर हो निर्माणक क्षेत्रकार केंद्रिक्ती माप्ता करते आहे अहे 'प्राप्तास्त्र' 'करे ने नगर फिर्काणकार्यासील सेकरी मुख्यकीर्यास नगरेकडे 'प्राप्तास्त्र' 'व 'रेडकर्क, 'लेसी ''च वापर करून ई-मैन्स/ लेटर/ वॉट्स ऑक्लेशन सुस्त्रार्थन संवाद साथा आहेत.

ब्बारतः, ब्याग्यस्य पंचानं प्राप्त्यः, प्रधानभंदरकांनी कंत्रमीच प्रतादयः। निद्दम्यीण्यस्ये निर्मयन आणि मुख्यक्रांकिरिता उनेदरायंकद्वन कर्मियानम्। शूल्कः पैकांची प्राप्तावीतं केवये जात आते. हे व्यर्वे संबंद राष्ट्रेर तीरिः आतेत जालि आम जनतंत्री क्षात्रव्यक् करणापणा वेत्रपूर्वाच्ये करित कर्जातः, व्यान्ती आत्रवानेस्य माण्यस्य स्थाप्ति व्याप्तावे त्या आहेता व्याप्तावे व्याप्तावे व्याप्तावे व्याप्तावे व्याप्तावे स्थापते व्याप्तावे व्यापत्रावे व्यापत्रे व्यापत्रावे व्यापत्रे व्यापत्रे विष्तावे व्यापत्रे विष्तावे व्यापत्रे विष्तावे व्यापत्रे व्यापत्रे विष्तावे व्यापत्रे विष्तावे व्यापत्रे विष्तावे व्यापत्रे विष्तावे व्यापत्रे विष्तावे विष्तावे व्यापत्रे विष्तावे व्यापत्रे विष्तावे व

्राच्या स्थापा स्यापा स्थापा स्यापा स्थापा स्थापा

1.265.36 4,713.38

> -71.7 24.95 -285.95 118.2

24.95 -285.95 118.2

1.113.45

-211.26 1,272.51

663.84 457.5

93.48

SUCCESS

1 in every 2 students

Semester Abroad US, UK & Europe

One of the Biggest Residential Campus

500+ Scholarship Seats more than 50% fee waiver

500+ Selections for further studies

भारति वार्यो कोश्वर कुमार ने आपनी सिन्दुर विकार मार्गिकार है हो कि पिता पर स्थितिक विकार है कि आपनी हुन पर पर्योग्धान में पूर्ण है के काश्वर के का काश्वर है कर पर्योग्धान में पूर्ण है के काश्वर के का प्रतिकृतिक के कि स्वीत कर कि स्वीत है कि स्वीत मार्ग्धामान में स्वत था किया कि स्वीत है कि मार्ग्धामान में स्वत था किया कि स्वीत है कि स्वात कि स्वात कि स्वात है कि स्वीत है कि स्वीत कार्योग्धामान में स्वत था किया कि स्वीत है कि स्वात है कि स्वात है कि स्वीत है कि स्वीत है कि स्वीत कार्योग्धामान मार्ग्धामान कि स्वीत है कि स्वीत कार्योग्धामान कि स्वात है कि स्वीत है कि स्वीत कार्योग्धामान कि स्वात है कि स्वीत है कि स्वीत कार्योग्धामान कि स्वात है कि स्वीत है कि स्वीत कार्योग्धामान कि स्वात है कि स्वीत है कि स्वीत है कि स्वीत कार्योग्धामान कि स्वात है कि स्वीत है कि **Unicorn Start-ups**

SUNZO 3 PharmEasy 1 Billion+ USD Valuation

STORIES BEGIN AT SOMAIYA VIDYAVIHAR UNIVERSITY

Apply to 100+ Multidisciplinary

UG & PG Degree Programmes Programmes for students from any stream (Arts / Commerce / Science) Selection basis SVUET Score

BSc Psychology
 BSc Economics
 BSc Sports & Exercise Science
 BA Yogshastra
 BPA (Performing Arts)

BDes Product Design BBA I BBM (Marketing I HR I Finance)

- BCA • BSc Data Science • BSc IT • BA Mass Communication & Journalism

Somaiya Vidyavihar University Entrance Test (SVUET) - 9th June, 2024

BTech | BTech Honours - Computer | Al & DS | Robotics & Al | Mechanical | Computer & Communications | Computer & Business Systems | IT | Electronics Telecommunications | Electronics & Computer | Electronics, VLSI Design & Tech

Commerce - BCom (BAF | BBF | BFM)

Commerce - BCom (BAF I BBF I BFM)
Science - BSc bitech I BSc Computer Science
BSc or BS-MS Syr Programme - Combining BSc & MSc - Physics, Chemistry,
Life Sciences, Mathematics with AI, Data Science, Management Courses

PG Programmes MTech | MTech + PhD

BEd Dual Specialisation | MEd | MA | PG Diploma
Humanities & Social Sciences
MA Entertainment, Media &
Advertising
MA Communication & Journalism

MA Communication & Journali
 MA Economics
 MA International Studies
 MA China Studies
 Science & Biotechnology
 MSc Biotechnology
 MSc Biotechnology

MSc Nutracouticals MSc Chemical Biology & Drug

Design

MSc Polymer Science

PG Diploma Polyurethane
Technology

Technology Digital Library & Information Science - MUSc Yogshastra, Archaeology & Civilisation Studies - MA I PG Diploma Yogshastra - MA (Hindu Studies I Jainology I

Buddhism)

MA (Ancient Indian History,
Culture & Archaeology)

MA Prakrit | Sanskrit
Music & Performing Arts

MPA
Sports & Exercise Science
 MSc

+91 70282 33777
admissions@somaiya.edu

+91 86577 37366
www.somaiya.edu

Mumbai







epaper loksatta.com

श्रीमती वर्षा सुर्यवंशी मजुमदार हितीय अति व्यवहार न्यायाधीश वरि स्वण्ड धार, जिला धार (म.प्र.)

दिवारी निरंत कृपया आत है । यदि किसी कारणस्था उत्त तिथि को न्याधानम् अस्काय पर स्ट्रेग्य तो अधानी कार्यदिक्त पर यह प्रकारण मुख्याई में लिया जारेगा।